

**ध्वनिक्षेपण व टेलिफोन विभाग**  
**श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी.**

दिनांक-०८/१०/२०१९


**माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ कलम - ४ (१) (ख) सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने:-**

● **कलम ४ (१) (ख) प्रमाणे:-**

➤ **मुद्दा क्र.(एक) - रचना,कार्य व कर्तव्य यांचा तपशिल -**

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ,शिर्डी यांनी श्री साईभक्तांना सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांचे अधिपत्याखाली विविध विभाग सुरु केलेले आहेत.त्यापैकी ध्वनिक्षेपण व टेलिफोन विभाग हा एक विभाग कार्यरत आहे.त्यांची रचना ,कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

● **रचना -**



● **कामाचा व कर्तव्यांचा तपशिल-**

०१	विभागाचे नांव	ध्वनिक्षेपण व टेलिफोन विभाग
०२	पुर्ण पत्ता	मु.पो.शिर्डी,ता.राहाता,जि.अहमदनगर,(महाराष्ट्र) पिन -४२३१०९
०३	कार्यालय प्रमुख	प्र.विभाग प्रमुख
०४	कोणत्या खात्याच्या अधीनस्त कार्यालय आहे	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ,शिर्डी
०५	कामाचा अहवाल कोणत्या खात्याकडे सादर केला जातो	मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ,शिर्डी
०६	कार्यकक्षा-भौगोलिक	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ,शिर्डी यांची शिर्डी परिसर व इतर ठिकाणी असलेली मालमत्ता
०७	अंगीकृत व्रत	साईभक्तांना सेवा - सुविधा पुरविणे
०८	ध्येय/धोरण	साईभक्तांना मंदिरातील आरती व इतर धार्मिक कार्यक्रम ऐकवण्यासाठी अधिकाधिक चांगले ध्वनिक्षेपण करण्यासाठी तसेच टेलिफोन यंत्रणा अत्याधुनिक करून दुरध्वनी व्यवस्था सुसज्ज ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.
०९	कार्यालयाचा वेळ व दुरध्वनी क्रमांक	ऑफिस कार्यालयाची वेळ सकाळी १०.०० ते ०१.३० व ०२.०० ते ०६.०० (इतर ऑपरेटींग कामकाज ४/१२, १२/२०, २०/०४, ६/१४, १४/२२, २२/०६ या शिफ्टमध्ये चालते) दुरध्वनी क्रमांक (०२४२३) २५८९२५,२५८९९०
१०	साप्ताहिक सुट्टी	रविवार

➤ मुद्दा क्र.(दोन) – अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये –

अ.नं.	अधिकारी पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्ये
०१)	इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर (रिक्त) (प्रभारी पदभार)	०१ (प्रत्यक्ष कामकाज ज्युनियर ईडीपी मॅनेजर पाहत आहेत)	१) ध्वनिक्षेपण व टेलिफोन विभागाचे विभागप्रमुख म्हणून कामकाज पाहणे. २) ध्वनिक्षेपण व टेलिफोन विभागातील कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे . ३) साऊंड सिस्टीम मशिनरी व टेलिफोन मशिनरी कार्यान्वित ठेवणे. ४) कार्यालयीन कामकाज पाहणे, मा.मुख्य का.अ., मा.उप मुख्य का.अ, मा.उपजिल्हाधिकारी, मा.प्र.अ.यांनी सांगितलेली तसेच मा.व्यवस्थापन समितीचे सभेतील निर्णयाप्रमाणे कामे करणे व इतर कर्तव्ये.
०२)	विद्युत पर्यवेक्षक	०२	१) ध्वनिक्षेपण व टेलिफोन विभागप्रमुख यांचे अनुपस्थित विभाग प्रमुख म्हणून काम पाहणे. २) विभागातील इलेक्ट्रीक कामकाज तारतंत्री यांचेकडून करून घेणे. ३) साऊंड सिस्टीम मशिनरी कार्यान्वित ठेवणे. ४) कार्यालयीन कामकाज पाहणे, मा.मुख्य का.अ., मा.उप मुख्य का.अ, मा.उपजिल्हाधिकारी, मा.प्र.अ.यांनी सांगितलेली तसेच मा.व्यवस्थापन समितीचे सभेतील निर्णयाप्रमाणे कामे करणे व इतर कर्तव्ये.
०३	दुरध्वनी पर्यवेक्षक (रिक्त)	०१	१) विभागातील टेलिफोन संदर्भातील कामकाज दुरध्वनी चालक यांचेकडून करून घेणे. २) टेलिफोन व्यवस्था कार्यान्वित ठेवणे. ३) कार्यालयीन कामकाज पाहणे, मा.मुख्य का.अ., मा.उप मुख्य का.अ, मा.उपजिल्हाधिकारी, मा.प्र.अ.यांनी सांगितलेली तसेच मा.व्यवस्थापन समितीचे सभेतील निर्णयाप्रमाणे कामे करणे व इतर कर्तव्ये.
०४	लिपीक - टंकलेखक	०२	१) विभागप्रमुख / प्रशासनाने निहित केलेले कामकाज पूर्ण करणे. २) संगणकिय कामकाज करणे.कर्मचारी टेलिफोन बीले व संस्थान वापराचे बीले सादर करणे. ३) कामकाजाचे दृष्टीने आवश्यक असणा-या सर्व नोंदवहया ठेवणे / कागदपत्रे सुस्थितीत ठेवणे व डेडस्टॉकच्या नोंदी घेणे. ४) या व्यतिरीक्त वरिष्ठांनी सुचना दिलेली इतर कर्तव्ये.
०५	तारतंत्री	१०	१) सकाळी भुपाळया,साई भजने,दिवसभर साई मंत्र किंवा साई चरित्र लावणे. २) आरत्यांच्या वेळेत आरत्यांसाठी माईक व्यवस्था करणे ,मंदिर व मंदिर परिसरातील कार्यक्रमांच्या वेळेस साऊंड सिस्टीम व्यवस्था करणे. ३) श्री साईबाबा भक्तनिवासस्थान येथे गार्डनमध्ये कारंजा ऑपरेट करणे. ४) साऊंड सिस्टीम करीता इलेक्ट्रीक वायरींग कामे करणे. ५) ध्वनिक्षेपण यंत्रणा ऑपरेटींग करणे. ६) या व्यतिरीक्त वरिष्ठांनी सुचना दिलेली इतर कर्तव्ये.
०६	दुरध्वनी तंत्रज्ञ (रिक्त)	०१	१) दुरध्वनी पर्यवेक्षक यांचे अनुपस्थितीत कामकाज पाहणे.विभागातील टेलिफोन संदर्भातील कामकाज दुरध्वनी चालक यांचेकडून करून घेणे. २) टेलिफोन व्यवस्था कार्यान्वित ठेवणे व टेलिफोन तक्रारींचे निवारण करणे. ३) कार्यालयीन कामकाज पाहणे, मा.मुख्य का.अ., मा.उप मुख्य का.अ, मा.उपजिल्हाधिकारी, मा.प्र.अ.यांनी सांगितलेली तसेच मा.व्यवस्थापन समितीचे सभेतील निर्णयाप्रमाणे कामे करणे व इतर कर्तव्ये.
०७	दुरध्वनी चालक	१२	१) संस्थानला येणारे सर्व फोन कॉल्स मागणीप्रमाणे जोडून देणे. २) फॅक्स देवाण – घेवाण , विविध विभागांचे मागणीप्रमाणे बाहेरील फोन जोडून देणे. ३) दुरध्वनी दुरुस्ती व देखभालीचे कामकाज करणे. ४) वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचने प्रमाणे मिटींग संदर्भातील माहिती / निरोप संबधीतांना दुरध्वनी व्दारे कळविणे.
०८	मदतनिस	१०	१) साईभक्तांच्या हरविलेल्या वस्तु ,व्यक्तिबाबत अनौसमेंट करणे. २) मंदिरातील माईक व्यवस्था करणे,नविन साईप्रसादालय अनौसमेंट करणे व सुचनांची सीडी लावणे. ३) संस्थान परीसरातील कार्यक्रमाकरीता माईक व्यवस्था करणे. ४) टेलिफोन कक्षातील दुरध्वनी चालक यांना मदत करणे.

(टिप- टिव्ही मेकॅनिक व सीसीटीव्ही ऑपरेटर ही पदे प्रत्यक्षात सीसीटीव्ही कंट्रोल सेल विभागाचे नियंत्रणाखाली आहे.)

➤ मुद्दा क्र.(तिन ) – निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती,तसेच पर्यवेक्षण उत्तरदायित्व प्रणाली –

प्रस्तावित योजनांबाबत निर्णय घेतांना प्रस्ताव तयार करून त्यात कराव्या लागणा-या कामांचा तसेच येणा-या अंदाजे खर्चाचा समावेश केला जातो. सदर प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेस्तव तसेच आवश्यकतेनुसार व्यवस्थापन समिती सभेपुढे निर्णयास्तव सादर केला जातो. सदरचा प्रस्ताव मान्यतेनंतर सदर कामाच्या निविदा / कोटेशन इ. बाबींची पूर्तता करून व संस्थानचे विहित नियमांचे पालन करून, सदरचे काम पूर्ण करण्यात येते .

➤ मुद्दा क्र.(चार ) – कार्य पार पाडण्यासाठी ठरविण्यात आलेली मानके –

०१. मंदिरातील आरत्या व संस्थान व्यवस्थापनामार्फत वेळोवेळी आयोजित करणेत येणारे विविध कार्यक्रमाचे / समारंभाचे ध्वनिक्षेपण करणे.
०२. संस्थानला येणारे सर्व फोन कॉल्स मागणीप्रमाणे इंटरकॉमला जोडून देणे. फॅक्स देवाण – घेवाण , विविध विभागाचे मागणी प्रमाणे बाहेरील फोन जोडून देणे.दुरुस्ती व देखभालीचे काम करणे.

➤ मुद्दा क्र.(पाच ) – कामासंबंधी सर्व सामान्यपणे नियम - कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम , सुचना , नियम पुस्तिका आणि अभिलेख:-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी अधिनियम – २००४ अन्वये कार्य पार पाडण्यात येतात.

➤ मुद्दा क्र.(सहा ) – नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजाच्या प्रवर्गाचे विवरण -

विहित प्रवर्गानुसार दस्तऐवज वेळोवेळी अभिलेख कक्षाकडे जमा करण्यात येतात.

➤ मुद्दा क्र.(सात ) – धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अमलबजावणी करण्याच्या संबधात,लोकांशी विचार निनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदन केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशिल - वर्तमान पत्रातील व संस्थानचे संकेतस्थळावरील जाहिरातीद्वारे / निवेदनाद्वारे .

➤ मुद्दा क्र.(आठ ) – संस्थेचा एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी घटीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे , समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण, आणि त्या मंडळाच्या, परिषदांच्या , समित्यांच्या , आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुले आहेत किंवा अशा बैठकीची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्या जोगे आहे किंवा कसे याबाबतच विवरण. –

अतिमहत्वाचे निर्णय वगळता इतर कार्यवृत्ते वरिष्ठांच्या परवानगीने जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत.

➤ मुद्दा क्र.(नऊ ) – अधिका-यांची व कर्मचा-यांची निर्देशिका -

अ.नं.	अधिकारी / कर्मचारी नांव	अधिकार पद	नोकरीवर रुजू तारीख
०१)	श्री.किशोर साहेबराव गवळी	प्र.विभाग प्रमुख	०६/१२/२००६
०२)	श्री.सुभाष मल्हारी बंदावणे	विद्युत पर्यवेक्षक	०२/०५/१९८९
०३)	श्री.गौतम बाळा साबळे	लिपीक –टंकलेखक	१६/०३/१९८२
०४)	श्री.पोपट भास्कर कोते	तारतंत्री	१६/०७/१९९३
०५)	श्री.रामदास अनाजी होन	तारतंत्री	०४/१२/२००६
०६)	श्री.परसराम हरिभाऊ जाधव	तारतंत्री	०४/१२/२००६
०७)	श्री.अविनाश जनार्दन मुलाखे	तारतंत्री	०४/१२/२००६
०८)	श्री.अनिल शशिकांत कुलकर्णी	तारतंत्री	०४/१२/२००६
०९)	श्री.प्रशांत वसंतराव सुर्यवंशी	दुरध्वनी चालक (सद्यस्थितीत मा.अध्यक्ष महोदय यांचे स्वयं सहाय्यक म्हणून कामकाज पाहतात )	०१/०९/२००३
१०)	श्री.सोमनाथ नारायण वाणी	दुरध्वनी चालक	०४/१२/२००६
११)	श्री.सोमनाथ एकनाथ आसने	दुरध्वनी चालक	०९/१२/२०००
१२)	श्री.सुरेश महादेव खराडे	दुरध्वनी चालक	०४/१२/२००६
१३)	श्री.बापूसाहेब कारभारी बागल	दुरध्वनी चालक	०४/१२/२००६

➤ मुद्दा क्र.(दहा) – अधिकारी व कर्मचारी यांना मिळणारे मासिक वेतन – (माहे- सप्टेंबर – २०१९)

अ.नं.	कर्मचा-यांची-यांची नावे	पदनाम	मुळ वेतन	ग्रेड पे	महागाई भत्ता	घरभाडे भत्ता	प्रवास भत्ता	इतर
०१)	श्री.किशोर साहेबराव गवळी	प्र.विभाग प्रमुख	५०५००		६०६०	--	--	--
०२)	श्री.सुभाष मल्हारी बंदावणे	वि. पर्यवेक्षक	६४०००		७६८०	--	--	--
०३)	श्री.गौतम बाळा साबळे	लिपीक	३९९००		४७८८	--	--	--
०४)	श्री.पोपट भास्कर कोते	तारतंत्री	४४९००		५३८८	३५९२	--	--
०५)	श्री.रामदास अनाजी होन	तारतंत्री	२७६००		३३१२	२२०८	४००	--
०६)	श्री.अविनाश जनार्दन सुलाखे	तारतंत्री	२७६००		३३१२	२२०८	४००	--
०७)	श्री.परसराम हरिभाऊ जाधव	तारतंत्री	२७६००		३३१२	२२०८	४००	--
०८)	श्री.अनिल शशिकांत कुलकर्णी	तारतंत्री	२५२००		३०२४	२०१६	--	--
०९)	श्री.सोमनाथ एकनाथ आसने	दुरध्वनी चालक	२८४००		३४०८	२२७२	--	--
१०)	श्री.प्रशांत वसंतराव सुर्यवंशी	दुरध्वनी चालक	२७६००		३३१२	२२०८	--	--
११)	श्री.सोमनाथ नारायण वाणी	दुरध्वनी चालक	२७६००		३३१२	२२०८	४००	--
१२)	श्री.बापूसाहेब कारभारी बागल	दुरध्वनी चालक	२६८००		३२१६	२१४४	--	--
१३)	श्री.सुरेश महादेव खराडे	दुरध्वनी चालक	२६८००		३२१६	२१४४	४००	--

➤ मुद्दा क्र.(अकरा) – योजनांचा तपशिल, प्रस्तावित खर्च, प्रत्यक्ष खर्च, प्रत्यक्ष अभिकरणाला नेमुन दिलेला अर्थसंकल्प संवितरित केलेल्या रकमांचा तपशिल.

ध्वनिक्षेपण कक्षाकडील वार्षिक अंदाजपत्रक सन २०१९ - २०.

अ.नं.	तपशिल	मंजूर रक्कम
१)	ध्वनिक्षेपण साहित्य खरेदी	२,००,००,०००/-
२)	प्रवास खर्च	५,०००/-
३)	मशिनरी दुरुस्ती व भाडेतत्वावर साऊंड सिस्टीम लावणे	१०,००,०००/-
४)	कंत्राटी कर्मचारी पगार	७०,००,०००/-
५)	किरकोळ खर्च	२,००,०००/-
सन २०१९-२०२० साठी अंदाजपत्रकाची एकूण मंजूर रक्कम रुपये		२,८२,०५,०००/-

टेलिफोन कक्षाकडील वार्षिक अंदाजपत्रक सन २०१९ - २०.

अ.नं.	तपशिल	मंजूर रक्कम
१)	दुरध्वनी बिले	१०,००,०००/-
२)	दुरध्वनी यंत्रणा वार्षिक दुरुस्ती व देखभाल खर्च	७,००,०००/-
३)	टेलिफोन विस्तारीकरण खर्च	१,७५,००,०००/-
४)	दुरध्वनी साहित्य व किरकोळ खरेदी खर्च	३,००,०००/-
५)	तांत्रिक सल्लगार नेमणूक खर्च	५,००,०००/-
सन २०१९-२०२० साठी अंदाजपत्रकाची एकूण मंजूर रक्कम रुपये		२,००,००,०००/-

➤ मुद्दा क्र.(बारा) – अर्थसहाय्य व कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रित तसेच केलेल्या रक्कम आणि कार्यक्रमांच्या लाभाधिका- यांचा तपशिल .

निरंक

➤ मुद्दा क्र.(तेरा) – ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशिल.

निरंक

➤ मुद्दा क्र.(चौदा) – विभागाकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती.

निरंक

➤ मुद्दा क्र.(पंधरा) – माहिती मिळविण्यासाठी नागरीकांना उपलब्ध असणा-या सुविधांचा तपशील.  
निरंक

➤ मुद्दा क्र.(सोळा) – जनमाहिती अधिका-यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील .

#### जनमाहिती अधिकारी

अ.नं.	जनमाहिती अधिका-यांचे नावे	अधिकारी पद	संपुर्ण पत्ता / दुरध्वनी क्र.
०१)	श्री किशोर साहेबराव गवळी	प्र. ध्वनीक्षेपण व टेलीफोन विभाग प्रमुख	०२४२३-२५८९२५

#### सहाय्यक जनमाहिती अधिकारी

अ.नं.	सहाय्यक जनमाहिती अधिका-यांचे नावे	अधिकारी पद	संपुर्ण पत्ता / दुरध्वनी क्र.
०१)	श्री गौतम बाळा साबळे	लिपीक टंकलेखक	०२४२३-२५८९९०

#### प्रथम अपीलीय प्राधिकारी

अ.नं.	अपीलीय माहिती अधिका-यांचे नावे	अधिकारी पद	संपुर्ण पत्ता / दुरध्वनी क्र.
०१)	डॉ.आकाश रामहरी किसवे	प्रशासकिय अधिकारी	०२४२३-२५८७०९

➤ मुद्दा क्र.(सतरा) – विहित करण्यात येईल अशी माहिती.  
निरंक

(श्री.गवळी)

प्र.ध्वनिक्षेपण व टेलिफोन विभाग प्रमुख

(डॉ.आकाश किसवे)

प्रशासकिय अधिकारी,

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी.